

दमणगंगा-वैतरणा-गोदावरी  
नदीजोड प्रकल्पास प्रशासकीय  
मान्यता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र.संकीर्ण २०२४/प्र.क्र.१६४/२०२४/जसंअ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- १४ ऑक्टोबर, २०२४

- संदर्भ : १) शासन निर्णय, जलसंपदा विभाग क्र.संकीर्ण-२०१४/(९६/१४)/जसं  
(आस्था), दि.२३.११.२०१६
- २) शासन निर्णय, जलसंपदा विभाग क्र संकीर्ण-२०१९/(७५/२०१९)/जसंअ  
दि.१९.०९.२०१९
- ३) अधीक्षक अभियंता तथा सदस्य सचिव, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार  
समिती-१ नाशिक यांचे पत्र क्र. रातांसस -१/कक्ष-१/(अ.प्र.किं)  
(धा.क्र. ३०/२०२४)/६१५/२०२४ दि.२९.०८.२०२३
- ४) कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,  
छत्रपती संभाजीनगर क्र. कासं/तापाविम/प्रशा-२/३९४७/सन-२०२३  
दि. २०.०९.२०२४.
- ५) मा. राज्यपाल कार्यालयाचे पत्र क्र. RB/DB/e-१९०११  
(१२४)(२०२४)/५१, दि.०६.१०.२०२४.

**प्रस्तावना :-**

दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प हा दमणगंगा आणि वैतरणा उप-खो-  
यातील एकूण ५.६८ टीएमसी अतिरिक्त पाणी प्रस्तावित जलाशयांच्या स्थळी स्थानिक  
वापराकरिता तसेच उर्ध्व गोदावरी उप-खो-यात वळवून नाशिक जिल्ह्यामधील अवर्षणप्रवण  
सिन्नर तालुका व मराठवाडा प्रदेशातील जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र पुनर्स्थापित  
करण्याकरिता प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र ३३११० हेक्टर इतके आहे.  
त्यामध्ये, २३,२५० हेक्टर नवीन सिंचन क्षेत्र असून, उर्वरित ४०२० हेक्टर सिंचन क्षेत्र हे  
पुनर्वापर पाण्याद्वारे (Recycle) व ५८४० हेक्टर पुनर्स्थापित सिंचन क्षेत्र आहे.

शासकीय खर्चाने मोठ्या उपसा सिंचन योजना हाती घेण्यासाठी शासन निर्णय  
दि. २३.११.२०१६ मधील तरतुदीनुसार मा.मुख्यमंत्री महोदयांनी सदर योजना हाती घेण्यास  
मान्यता दिली आहे.

या योजनेस मा.राज्यपाल महोदय यांची दि.०६.१०.२०२४ रोजीच्या पत्रान्वये तत्त्वतः  
मान्यता प्राप्त आहे.

संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने प्रस्तावाची छाननी  
करून त्यातील मुद्दा क्र. २७ च्या अधीन राहून प्रकल्पास शिफारस केली आहे. त्यानुसार  
कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर

यांनी राज्य तांत्रिक सल्लागार समिती यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे अनुपालन अहवालासह प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुषंगाने योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार खालील प्रमाणे निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

### **शासन निर्णय :-**

दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पास खालील अटींच्या अधीन राहून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन २०२२-२३ तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सन २०२३-२४ च्या दरसूचीवर आधारित एकूण रु. १३,४९७.२४ कोटी (रुपये तेरा हजार चारशे सत्त्याण्णव कोटी चोवीस लक्ष फक्त) इतक्या किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

१. शासन निर्णय दि. २०.१२.२०२३ मधील तरतुदीनुसार सदरहू योजना उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणून राबविणे शक्य आहे किंवा कसे याची तपासणी महामंडळाने करावी.
२. सर्व वैधानिक मान्यता तसेच वनजमीन संपादनाशिवाय बांधकाम हाती घेऊ नये.
३. प्रकल्पाचे काम हाती घेण्यापूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता प्राप्त करून घ्यावी.
४. आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा शासन मान्यतेशिवाय प्रकल्पात समावेश करू नये.
५. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या छाननी अहवालातील मुद्द्यांची पूर्तता करावी. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत सदर प्रकल्पाचे आर्थिक बाबतीत व इतर मुद्द्यांच्या बाबतीत भविष्यात कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची जबाबदारी महामंडळाची राहिल.
६. प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामापूर्वी सविस्तर संकल्पनाअंती सक्षमस्तरावर तांत्रिक मान्यता घेण्यात यावी.
७. प्रस्तुत प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी अथवा निविदा विषयक क्षेत्रीय स्तरावरील निर्णयास मान्यता गृहीत धरली जाणार नाही. तसेच, सदर प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी संपूर्णपणे महामंडळाची राहिल.
८. प्रस्तुत प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्प कार्यान्वितीकरणाच्या विविध टप्प्यांवर क्षेत्रीय अधिका-यांनी घेतलेल्या विविध निर्णयास व क्षेत्रीय अनियमितता झाली असल्यास अशा अनियमिततेस सहमती असल्याचे गृहीत धरता येणार नाही.
९. प्रचलित शासन निर्णय, नियम, CVC ची मार्गदर्शक तत्वे, वित्तीय अधिकार मर्यादा, विहित केलेली निविदा कार्यपद्धती याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

उपरोक्त सर्व मुद्द्यांची पूर्तता केल्याची खात्री महामंडळ स्तरावर करून त्यानंतरच कामे हाती घेण्याबाबतची कार्यवाही करावी.

प्रकल्पाच्या उपशिर्षनिहाय तरतुदीचा गोषवारा परिशिष्ट-अ मध्ये सोबत जोडला आहे.

सदर योजनेसाठीचा खर्च “४७००- मोठे पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, ८० सर्वसाधारण, १९० सार्वजनिक व इतर क्षेत्रातील गुंतवणुका, (०२) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (०२)(०६) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (उर्वरित महाराष्ट्र) (कार्यक्रम), ५४ गुंतवणूका (४७०० ०१३१)” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा.

सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या व वित्त विभागाच्या सहमतीने तसेच मा. मंत्रीमंडळाच्या दि.१४.१०.२०२४रोजीच्या बैठकीमध्ये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४१०१४१८४४१४८०२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( जया पोतदार )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उपमुख्यमंत्री (जलसंपदा) यांचे प्रधान सचिव.
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव.
५. अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
६. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
७. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
८. महालेखापाल (लेखापरीक्षा/अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य मुंबई/नागपूर.
९. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१०. सचिव (प्रस), जलसंपदा विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
११. सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.
१२. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर
१३. मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक.
१४. आंतरवित्तीय सल्लागार व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१५. जसंअ कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.१६४/२४/जसंअ दि.१४.१०.२०२४ सोबतचे परिशिष्ट  
दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प  
परिशिष्ट -अ  
प्रकल्पाच्या उपशिर्षनिहाय तरतुदीचा गोषवारा ( किंमत रु.कोटी )

Sub Head	Total Project Cost				
	2	3	4	5	6
	Unit I	Unit II	Unit III	Unit IV	Total
<b>A) Direct Charges</b>					
I-Head Work					
A-Preliminery	87.17	68.32	39.51		<b>195</b>
Cost for executed survey work	-2.86				<b>-2.86</b>
B-Land	313.71	46.98	14.05		<b>374.74</b>
C-Works	3465.82	1841.28	293.51		<b>5600.61</b>
D-CD Works	0	3.45	0		<b>3.45</b>
K-Building	87.18	75.98	38.74		<b>201.9</b>
M-Plantation	17.79	0	0		<b>17.79</b>
O-Miscellaneous	174.36	152.84	79.04		<b>406.24</b>
P-Maintenance	36.21	35.05	18.38		<b>89.64</b>
R-Communication	30.96	89.96	14.3		<b>135.22</b>
S-Mechanical & Electrical	0	0	1473.93		<b>1473.93</b>
U-Distributaries	0	275.06	0		<b>275.06</b>
V-Water Courses	0	1190.81	0		<b>1190.81</b>
X-Environment	137	32.37	0		<b>169.37</b>
Y-Loss	8.99	8.71	4.6		<b>22.3</b>
<b>Total I-Head Work</b>	<b>4356.33</b>	<b>3820.81</b>	<b>1976.06</b>		<b>10153.2</b>
II-Establishment	323.64	301.91	156.96		<b>782.51</b>
III-Special Tools & Plants	43.59	38.21	19.76		<b>101.56</b>
<b>Total Direct Charges</b>	<b>4723.56</b>	<b>4160.93</b>	<b>2152.78</b>		<b>11037.27</b>
<b>B-Indirect Charges</b>	59.28	40.57	20.46		<b>120.31</b>
<b>Command Area Development</b>				64.86	<b>64.86</b>
<b>Total (A+B) =</b>	<b>4782.84</b>	<b>4201.5</b>	<b>2173.24</b>	<b>64.86</b>	<b>11222.44</b>
<b>C-Royalty Charges =</b>	126.44	26.14		0	<b>152.58</b>
<b>D-GST (18%) =</b>					<b>2020.04</b>
<b>E-Labour Insurance (1%) =</b>					<b>102.18</b>
<b>TOTAL (A+B+C+D+E) =</b>					<b>13497.24</b>

(जया पोतदार)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन